ISSUED BY P.R.O. (WATER) Advt. No. J.S.V. 810(2019-20)

Ex. Engineer (North East)-I



GMR Infrastructure Limited

Office: Naman Centre, 7th Floor, Opp. Dena Bank, Plot No. C-31, C Block, Bandra Kurla Complex fra (East), Mumbai, Maharashtra- 400 051 P: +91-22-42028000 F: +91-22-42028004

Extract of the Consolidated Unaudited Financial Results	for the
quarter and nine months ended December 31, 2019 unde	r Ind AS

DA.		0	uarter ende	d	Nine mon	ths ended	Year ended	
SL	Particulars	31,12,2019	30.09.2019	31.12.2018	31.12.2019	31.12.2018	31.03.2019	
No.		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
1	Total income from operations	2,196.49	2,018.17	1,957.84	6,206.79	5,609.29	7,564.88	
2	Net profit / (loss) for the period from continuing operations (before Tax and Exceptional items)	(260.38)	(446,72)	(538,78)	(985.83)	(1,196.49)	(1,341.53)	
3	Net profit /(loss) for the period before Tax from continuing operations (after Exceptional Items)	(260.38)	(446.72)	(538,78)	(985.83)	(1,196.49)	(3,553,83)	
4	Net profit /(loss) for the period after Tex from continuing operations (after Exceptional items)	(279.18)	(457.29)	(541.79)	(1,071.32)	(1,113,78)	(3,466,41)	
5	Net profit /(loss) for the period after Tax from dis-continued	(1,56)	(1.21)	(19,25)	(4.04)	98,74	110.12	
6	Net profit /(loss) for the period after Tax from continuing and dis-continued operations (4+5)	(280.74)	(458.50)	(561.04)	(1,075.36)	(1,015,04)	(3,356,29)	
7	Total comprehensive income for the period (comprising profit / (loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)	and the late	(492,47)	(315,81)	(886.11)	1 70 0	(3,182,66)	
8	Equity share capital	603.59	603.59	603.59	603.59	603.59	603.59	
9	Earnings per share (of ₹ 1/- each) (for continuing and discontinued operations) - Basic & Diluted:	(0.61)	(0.90)	(1.17)	(2.21)	(2.06)	(5,95)	

Extract of the Standalone Unaudited Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2019 under Ind AS

		-	luarter ended	1	Nine man	Year ended	
SLNo.	Particulars	31.12.2019	30.09.2019	31.12.2018	31.12.2019	31.12.2018	31.03.2019
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total income from operations	261,70	227.93	266.55	801.97	808,57	1,101,04
2	(Loss) / Profit before tax and exceptional item	(187.32)	(185.79)	(257.27)	(502.72)	(455.89)	(566.43)
3	(Loss) / Profit before tax after exceptional item	(222.65)	(230.28)	(257.27)	(671.67)	(455.89)	(1,042.39)
4	(Loss) / Profit after tax and exceptional item	(219,73)	(226,96)	(253,27)	(661.74)	(451,93)	(1,034.31)
5	Total Comprehensive income for the period	(337.02)	(352.30)	88,0	(1,067.36)	(3,049,43)	(5,349.91)
6	Equity share capital	603.59	603.59	603.59	603.59	603.59	603.59
7	Earnings per share (of ₹ 1/- each) (for continuing and	(0.36)	(0.38)	(0.42)	(1.10)	(0.75)	(1.72)

- Iotes:

 The above is an extract of the detailed format of quarterly / annual financial results filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly / Annual Financial results are available on the websites of the stock exchange(s) (www.bselndia.com and www.nse-india.com) and on Company's website www.gmrgroupin.

 The Company's has adopted indian Accounting Standards (lind AS) prescribed under section 13 of the Companies Act, 2013 from April 1, 2016 and all the periods presented in above results and other financial information have been prepared in accordance with recognition and measurement principles laid down in the ind AS and discloses information required to be disclosed in terms of Regulations 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with SEBI Circular no. (IR/CED/FAC/E3/2016 dated July 5, 2016.

 The installed consolidation for function function for function function for function function for function fu read with SERI CITCUAT TO CHARLES A 2019 GREED (MY 2, 2019). The unaudited consolidated and standalone financial results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2019 have be the Audit Committee at their meeting held on February 12, 2020 and approved by the Board of Directors in their meeting held on February 13, 2

Place : New Delhi Date : February 13, 2020 For and on behalf of the Board of Directors Grandhi Kiran Kuma

Other Equity			o trial		PRE	381384			- 13/4			3,25,611
Earnings Per Share of Rs. 5/- each Basic Diluted	±6.81 ∗6.81	*6.51 *6.51	*6.25 *6.25	*19.02 *19.02	*16.25 *16.25	21.76 21.76	*6.62 *6.62	*6.20 *6.20	*4.10 *4.10	*16.93 *16.93	*11.10 *11.10	16.97 16.97

* Not Annualised

Notes

- 1 The above is an extract of the detailed format of financial results (both standalone and consolidated) for the three and nine months ended December 31, 2019 filed with stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the stock exchange websites www.nseindia.com and www.bseindia.com and also the company's website www.apollohospitals.com.
- 2 The unaudited standalone and consolidated financial results of Apollo Hospitals Enterprise Limited ("the Company") for the three and nine months ended December 31, 2019 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on February 12 and February 13, 2020 respectively and have been subjected to limited review by the statutory auditors.
- 3 The consolidated results for the three months and nine months ended December 31, 2018 are approved by the Company's Board of Directors but have not been subjected to limited review by the statutory auditors.
- 4 The Board of Directors in their meeting held on February 13, 2020 have declared an interim dividend @65% i.e., Rs. 3.25 (Rupees Three and Twenty Five paise) per equity share of Rs.5 (Rupees Five only) each, for the financial year ending 31st March, 2020. The Company has fixed Wednesday, 26th February, 2020 as the Record Date for the purpose of payment of Interim Dividend and the same will be paid on or before 5th March, 2020.
- 5 The listed non-convertible debentures of the Company aggregating to Rs.50,000 lakhs as on December 31, 2019 are secured by way of first charge on the Company's properties and the asset cover thereof exceeds
- hundred percent of the principal amount of the said debentures The Board of Directors at their meeting held on November 14, 2018 had approved a Scheme of Arrangement ("the Scheme") between Apollo Hospitals Enterprise Limited ("AHEL") and Apollo Pharmacies Limited ("APL") and their respective shareholders in accordance with the provisions of Sections 230 to 232 of the Companies Act, 2013, for the transfer of the front-end retail pharmacy business carried out in the standalone pharmacy segment to APL by way of slump sale, subject to necessary approvals by stock exchanges, shareholders, National Company Law Tribunal and all other requisite regulatory authorities. The Company received no objection letters from National Stock Exchange of India Limited and BSE Limited. Further, the Company obtained approvals from Competition Commission of India (CCI) and from the equity
- shareholders in October 2019. The Scheme would become effective upon filing of the Scheme, as sanctioned by the NCLT, with the Registrar of Companies. 7 The Board of Directors of the Company had approved the sale of investments in an associate, Apollo Munich Health Insurance Company Limited (AMHI) to Housing Development Finance Corporation Limited subject to
- meeting closing conditions, which includes obtaining regulatory approvals from Insurance Regulatory and Development Authority of India (IRDA), Competition Commission of India (IRDA) and National Housing Bank (NHB). The approval from IRDA was received on January 1, 2020 and the closing conditions were met on January 9, 2020.
- 8 The Board of Directors in their meeting held on February 13, 2020, approved the proposal of merger of following subsidiary companies with the Company
- a, Apollo Home Healthcare (India) Limited and b. Western Hospitals Corporation Private Limited

9 Standalone:-

- Effective April 1, 2019, the Company adopted Ind AS 116 "Leases", applied to all lease contracts existing as on the said date, using the modified retrospective method. Under this method, the cumulative effect of initial application is recognised in retained earnings at April 1, 2019.
- On transition to Ind AS 116, the Company recognised right-of-use assets amounting to Rs. 120,539 lakhs (net of related accumulated depreciation), lease liabilities amounting to Rs. 141,926 lakhs and Rs. 24,193 lakhs (debit) in retained earnings (net of deferred tax) as at April 1, 2019. The Company has discounted lease payments using the applicable incremental borrowing rate as at April 1, 2019 for measuring the lease liability. During the three and nine months ended December 31, 2019, the Company has recognized interest expense on lease liabilities amounting to Rs. 3,224 lakhs & Rs. 9,449 lakhs and depreciation on right-of-use asset amounting to Rs. 3,914 lakhs and Rs. 11,158 lakhs respectively. The effect of applying this standard resulted in reduction of profit by Rs. 1,415 lakhs and Rs. 4,085 lakhs for the three and nine months ended December 31, 2019, respectively.
- Effective April 1, 2019, the Group adopted Ind AS 116 "Leases", applied to lease contracts existing as on the said date, using the modified retrospective method, except for two lease arrangements for which the modified prospective approach has been used. Under the modified retrospective method, the cumulative effect of initial application is recognised in retained earnings at April 1, 2019.
- On transition to Ind AS 116, the Group recognised right-of-use assets amounting to Rs. 159,208 lakhs (net of related accumulated depreciation), lease liabilities amounting to Rs. 190,524 lakhs and Rs. 30,546 lakhs in retained earnings (net of deferred tax) as at April 1, 2019. The Group has discounted lease payments using the applicable incremental borrowing rate as at April 1, 2019 for measuring the lease liability. During the three and nine months ended December 31, 2019, the Group has recognized interest expense on lease liabilities amounting to Rs. 4,274 lakhs and Rs.12,604 lakhs and depreciation on right-of-use asset amounting
- to Rs. 5,099 lakhs and Rs. 14,682 lakhs respectively. The effect of applying this standard resulted in reduction of profit by Rs. 1,884 lakhs and Rs. 5,483 lakhs for the three months and nine months ended December 31, 2019.

Place: Chennai

Date: 13th February 2020

for APOLLO HOSPITALS ENTERPRISE LIMITED DR. PRATHAP C REDDY

Executive Chairman















ND-X

אבדו הס אורוב הפעיור היו אלה המל הפש הדהלוורג במל בל then dedending on taw messives to curb overseas pur- tonnes of pulses, but dealers impor- 100 kg, substantially lower than the Mane Group, proposes to invest undergo a major revamp with a moving towards spice extracts mestic production and government traders could ship in only a million trading at about 4,000 rupees per flavour and fragrance company als, its facility at Angamaly will dustry, Korah said people are

According to government quotas, Chickpea prices are currently Ingredients, part of France-based gun to expand those, too. In Ker-

21 mancial year on bumper do-

ענטס אבריי ±סב (±סב) טוים רחסהבנסטאוחדאד (₹132.50); ISNR 20: ₹118.50 (₹118) and Latex (\$\k\8): RSS-4: \(\pm\): RSS-3: \(\pm\): RSS-3: \(\pm\)

Other Equity

रन्देएस इंटरनॅशनल स्कुल कॉम्प्लेक्स, वसंत गार्डन, मुर्लुड पश्चिम-४०००८०. फोन: २१६४४८६८/२१६४९८०० के Indian Bank ई-मेल: vasantgarden@indianbank.co.in

लिलाव सुचना सदर दागिने कर्ज खाते हे ७ मह्नियांपासून अधिक काळ थकीत आहे, विमोचनासाठी पाठविलेली सूचना परत आली आणि खाते अजूनही धकीत आहे आणि दागिने गहाणासाठी टेकण्यात आले आहे.

सर्वसामान्य जनतेला आणि विशेषतः संबधित कर्जदारांना याद्वारे सूचना बजावण्यात येते. लिलावाची तारीख: २१.०२.२०२० दु. ३.३० वा. ठिकाण: इंडियन बॅंक, बसंत गार्डन शाखा परिसर

अनु. क्र.	खाते क्र.	नाव	दागिन्याचा तपशील	दोबळ वजन (ग्रम्स
3	इद्दद्दछ्द्दश्दर	श्रीम. उर्वशी बी. राखेड	१, बोटातली अंगठी, २. कानातील रिंग	8.8.8.8
खा व्यव	 स्थापकाना कोणत्याही		 /रह क्रण्याचे/पुढे ढकलण्याचे अधिव	 गर आहेत.
	संत गार्डन, मुंबई	0.00.00.00.00.00.00.00.00.00.00.00.00.0		सही

PUNCTUAL TRADING LIMITED Regd Office: 11-B, Mittal Tower, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai 400021. Tel.: 022 - 6115 5300 / 5200 • Fax: 022 - 2287 5197

CIN: L67120MH1986PLC039919 **EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS** FOR THE QUARTER / NINE MONTH ENDED DECEMBER 31ST, 2019

Quarter Ended 31.12.2019 (Unaudited)	Nine month Ended 31.12.2019 (Unaudited)	Quarter Ended 31.12.2018 (Unaudited)					
0	0	0					
	66.23	35.38					
16,79	66.23	35.38					
14.17	56.14	26.10					
57.80	94.29	-7.93					
100.00	100.00	100.00					
1.42	5.61	2.61					
	Ended 31.12.2019 (Unaudited) 0 sl x 16.79 16.79 14.17 57.80 100.00	Ended 31.12.2019 (Unaudited) (

NOTE: The above is an extract of the detailed format of Quarterly ended 30.09.2019 financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015 read with SEBI circular dated 5th July, 2016. The full format of the Quarterly / nine month Financial Results is available on the Stock Exchange website: BSE Limited The above were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their

respective meetings held on 14th February, 2020. For Punctual Trading Limited

Manoj Dadhich Place : Mumbai Director 14.02.2020 DIN: 00374923

> SATYAM SILK MILLS LIMITED Regd Office: 82, Maker Chambers III, Nariman Point, Mumbai 400021. Tel.: 022 - 2204 2554 / 2204 7164 • Fax 022 - 22041643 CIN: L17110MH2004PTC030725

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER / NINE MONTH ENDED 31ST DECEMBER, 2019

Particulars	Ended 31.12.2019 (Unaudited)	Ended 31.12.2019 (Unaudited)	Ended 31.12.2018 (Unaudited)
Total Income from Operations	0	0	0
Net Profit / (loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items) ordinary activities after tax	-7.53	-15.59	1.10
Net Profit i (loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-7.53	-15.59	1.10
Net Profit / (loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-7.53	-15.59	0.88
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit(loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	80.82	61,66	-68.00
Equity Share Capital	73.50	73.50	73.50
Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)-	(%,200°)	0.000	
Basic and Diluted	-1.02	-2.12	0.12
Other Equity			

The above is an extract of the detailed format of Quarterly ended 30.09.2019 Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Quarterly / nine month Financial Results is available on the Stock Exchange website: BSE Limited (www.bseindia.com) The above were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their

respective meetings held on 14th February, 2020.

Director

Place : Mumbai Rajkumar Sarawgi

Date 14.02.2020



National Stock Exchange of India Ltd. 'Exchange Plaza', Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai-400 051

NOTICE Notice is hereby given that the following Trading Members of the National Stock Exchange of India Ltd. (Exchange) have been declared defaulter under Byelaw 1(a) of Chapter XII of the Byelaws of the Exchange and expelled under Rules 1 and

2 of Chapter IV of the Rules of the Exchange:

Trading Member	SEBI Regn. No.	Declaration Date
Kaynet Finance Ltd.	INB231276339 INF231276339 INE231276339	13 th February 2020
BMA Wealth Creators Ltd.	INZ000184733	13 th February 2020
Vrise Securities Pvt. Ltd.	INZ000010934	13 th February 2020

The constituents of the above mentioned members are hereby advised to lodge claims, if any, in the prescribed claim form, against the above mentioned members within 3 months from the date of this notification and no such claims filed beyond 3 months will be entertained by the Exchange against the above mentioned members and it shall be deemed that no such claims exist against the above mentioned members or such claims, if any, shall be deemed to have been waived. The claims filed against the above mentioned members will be dealt with in accordance with the Byelaws, Rules, Regulations

The maximum compensation limit per investor is ₹25 lakhs out of the Investor Protection Fund, if found due and payable under the Byelaws, Rules and Regulations of the Exchange subject to an overall limit per defaulter and expelled member.

claim form may be downloaded from https://www.nseindia.com or obtained from the corporate office at Mumbai or the regional / branch offices of the Exchange. The claim form, duly filled and signed, along with the relevant documents may be sent to the Defaulters' Section of the Exchange at 'Exchange Plaza', Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai 400 051 or at the regional / branch offices of the Exchange. The claim can also be lodged online on the Exchange portal https://investorhelpline.nseindia.com/NICEPLUS/welcom eUser and the relevant documents can be uploaded.

Henceforth, the authorized persons affiliated with the above mentioned members are not authorized to deal as an authorized person of the above mentioned members. The list of such

authorized persons is available on https://www.nseindia.com. for National Stock Exchange of India Ltd.


Place: Mumbai Date: 15th February 2020

and the procedures of the Exchange.

Senior Manager Defaulters' Section



The spirit of Mumbai is now 92 years old!



The Family Newspaper

जाहीर नोटीस

तमाम जनतेश या गोटीसद्वारे सुचित करण्यात येत आहे की, कें. हरिश्चंद्र काशिनाय पाटील हे दिनांक २९/०४/१९९३ रोजी मयत झाले असुन त्यांची सर्व्हें क. १२३ हि.मं. १ (पै) क्षेत्रफल १२ मुंडे गाव एक्सर ता. बोरीवली जि. मुंबई येथे जमिनमिळकत आहे. के. हरिश्चंद्र काशिनाथ पाटील यांना एक मुलगा व पाव मृली असे वारसदार आहेत. माइया अशिल श्रीमती पार्वती तुकाराम पाटील, कै. जयंतीबाई पारधी (मयत) त्यांचे वारस प्रमोदिनी विजय पारधी, श्री भाविक विजय पारधी, जिता प्रविष पाटील, कांचन ईश्वर पाटील, श्री हिरा गजानन म्हात्रे, लता जितेंद्र पाटील, श्री शोभा अनंत स्हान्ने यांनी वरील वर्णन केलेली जमिनमिळकत विकण्याचे ठरविले आहे तरी सदर जमिनीवर कोणत्याही व्यक्तिचे अथवा संस्थेचा ताबा, गहाण, हक्क, हितरांबंध व अधिकार असल्यास खालील पत्यावर १४ दिवसात कळवावे.

^{सही/} ॲंड. संजय कांबळे ती-00%, बिल्डींग में ३, तलमजला, शिवसुपटी कॉम्पलेक्स आबीले रोड, जालासोपारा पूर्व, जि. पालपर-४०१२०८ **११प- जुंबई विमोक- १५/०२/२०२०**

टिकाण- जुंबाई

सर्व तमाम जनतेस या सूचनेद्वारे असे कळविण्यात येते की, प्रस्तावित निवासी प्रकल्प "द सँन्क्यरी" (पूर्वीचे "रूणवाल इन्फिनिटी") सीटीएस क्र. ५४४, ५४४/१ मौजे नाहर, मुलंड (प.), मुंबई -४०० ०८० मुंबई उपनगर, महाराष्ट्र यासाठी विकासक में, रूणवाल कन्स्टक्शन्स यांना पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासनाकड्न मंज्री पत्र क्र. एसईआयओओ-ईसी-००००००२२२२ दिनांक ३१/१२/२०१९ द्वारे मंज्री देण्यात आली आहे. सदर पर्यावरण मंज्री पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासनाकडे आणि महाराष्ट्र शासन पर्यावरण विभागाच्या http://ec.maharashtra.gov.in आणि http://www.ecmpcb.in. या

जाहीर सुचना

में. रूणवाल कन्स्ट्रक्शन्स्, रुणवाल आणि ओमकार एरववेअर, ५ वा मजला, पूर्व द्वतगती मार्गा जवळ, सायन—चुनाभट्टी सिग्नल समोर, सायन (प.), मुंबई - ४०० ००२२

संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे.

NOTICE

1)I Mrs. Shaikh Razia Bi Proprietor Of Saif Travel Links Having Its Registered Head Office At A1 Ground Floor Desail Chamber Mint Back Road Fort Mumbai 400 001 And Branch Office Vashi Navi Mumbai Or Eranakulam Cochin And Residing At Bldg No 130 Flat No 304 Poddar Samrudhhi Evergreen Badlapur (E) 421503 Holding Registration certificate No B0149/mum/per/1000+/4/3/4/681 7/2004 Emigration Act 1983 For Export Of Manpower Have Closed Our Business With Effect Form 02/05/2017

In The Event There Is Any Complaint Against Me/Us The Same May Be referred Within 30. Days Of Publication Of This Notice

Copies Of The Complaint May Also Be Sent To The Protector Of Emigrants Ministry Of Overseas Indian Affairs Akbar Bhavan Satya Mary New Delhi Place Mumbai

Place: Mumbai Dated: 15.02.2020

Mrs. Shaikh Razia Bi

DEVINSU TRADING LIMITED

Regd Office: 82, Maker Chambers III, 215, Nariman Point, Mumbai 400021 Tel. No.: 022 - 2204 2554 / 2204 7164 • Fax No.: 022 - 2204 1643 CIN: L51900MH1985PLC036383

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER / NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2019

Particulars	Quarter Ended 31.12.2019 (Unaudited)	Nine month Ended 31.12.2019 (Unaudited)	Quarter Ended 31.12.2018 (Unaudited)
Total Income from Operations	0	0.	0
Net Profit / (loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (loss) for the period before tax	9.54	27.26	18.34
(after Exceptional and/or Extraordinary items)	9.54	27.26	18.34
Net Profit / (loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(loss) for the period (after tax) and	8.05	23.10	14.81
other Comprehensive Income (after tax)]	23.97	36.56	1.89
Equity Share Capital	50.00	50.00	50.00
Earnings Per Share (of Rs. 10/- each) (For continuing and discontinued operations)- Basic and Diluted Other Equity excluding Revaluation Reserve	1.61	4.62	2.96

 The above is an extract of the detailed format of Quarterly ended 30.09.2019 Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015 read with SEBI circular dated 5th July, 2016. The full format of the Quarterly/ Nine month Financial Results is available on the Stock Exchange website: BSE Limited (www.bseindia.com).

The above were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 13th February, 2020. For Devinsu Trading Limited

lace : Mumbai Rajan Sawant Date : 13.02.2020

साकेतिक कब्जा सूचना

शाखा कार्यालय: आयसाआयसाआय वकाल., कार्यालय क्र.२०१-वा, २ रा मजला, रोड क्र.१, प्लॉट क्र.- बी३, वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रीयल ईस्टेट, ठाणे,

निम्नस्वाक्ष रीकार्गनी आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ऑण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ऑसेट्स् ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युप्टिी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युप्टिी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुलंस, २००२ च्या नियम ३ अन्वयं प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत सूचनेत नमूद केलेली रकम चुकती करण्यासाठी खालील नमूद कर्जदार्गना मागणी सूचना जारी केल्या आहोत. कर्जदार्गनी सदरह रक्कम चुकती करण्यास कंस्र केलेली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकार्गनी खालील

नम्दता रखेरोजीस सदाह अधिनियमाच्या कलम १३(४) सहवाचता सदाह नियमावलीच्या नियम ८ अन्वये त्याला /तिला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून खालील वर्णिलेल्या मिळकरीचा कब्जा घेतलेला आहे, विशेषत: कर्जदार अणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की. त्यांनी सदरह मिळकरीच्या देवधेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह मिळकतीच्या देवधेवीचा कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या प्रभागच्या अधीन ग्रहील.

अ, क्र,	कर्जदाराचे नाव/कर्ज खाते क्रमांक	मिळकतीचे वर्णन/सांकेतिक कब्जाची तारीख	मागणी सूचनेची तारीख/मागणी सूचनेतील रकम (रु.)	शाखेचे नाव
\$	दत्तप्रसाद केशव देशपांडे/ कैलाश चंद्र आर्या— एलबीपीयुएन०००००५५९७५५	फ्लॅट क्र. १, तळमजला, बसेच डेव्हलपर्स, सर्व्हे क्र. ५२, हिस्सा क्र. ६/३, कोंढावा खुरुद, पुणे- ४११०४८, फेब्रुवारी ११, २०२०	ऑक्टो. ३१, २०१९/ ह. ७,४३,१६५.००/-	पुणे
₹.	फारुक इब्राहिम जसनैक/ अर्जुम फारुक जसनैक– एलबीकेपीआर००००१३६९९९	फ्लॅंट क्र. २०६, १ ला मजला, फॅलेंस ऑर्चेड, विंडकास्टल कॉम्प्लेक्स, उंदरी-कोंढावा रोड जवळ, उंदरी, पुणे- ४११०२८, फेब्रुवारी ११, २०२०	ऑक्टो. ३१, २०१९/ ह. ४,४७,७५२.००/-	पुणे
₹,	रामचंद्र यशवंत सारंग/ सायली रामचंद्र सारंग — एलबीपीयुएन०००००५५९७५	पलॅट क्र. ६०६, ३ रा मजला, आकसिया इमारत क्र. ए, प्लॉट क्र. १, ई वॉर्ड, कसबा करवीर, आर. एस. क्र. १४३ ए/१/५, कोल्हापूर- ४१६००३, फेब्रुवारी ११, २०२० वॉर्ड, कसबा करवीर, आर. एस. क्र. १४३ ए/१/५, कोल्हापूर- ४१६००३, फेब्रुवारी ११, २०२०	ऑक्टो. २४, २०१९/ रु. ३८,२६,७९३.००/-	कोल्हापूर्

वरील नमूद कर्जदार/हमीदार यांना रक्कम चुकती करण्यासाठी याद्वारे ३० दिवसांची सूचना देण्यात येत आहे, अन्यथा सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ अंतर्गत तर्तुर्दीनुसार सदर सूचना प्रसिष्दी तारखेपासून ३० दिवसांच्या समाप्तीनंतर गहाण मिळकतीची विक्री करण्यात येईल. प्राथिकृत अधिकारी दिनांक: १५-०२-२०२० ठिकाण: महाराष्ट्र आयसीआयसीआय बॅंक लिमिटेड

DILIGENT MEDIA CORPORATION LIMITED

Particulars 1	Quarter E	nded on 1	9 Months		Year Ended	
No. of Action Control of the State of the St	31-12-2019	31-12-2018	31-12-2019	31-12-2018	31-03-2019	
Continuing Operations						
1) Total Income from Operations	27	45	102	123	153	
2) Net Profit/(Loss) for the period (before tax)	1	7	11	20	16	
3) Net Profit/(Loss) for the period after tax	1	7	11	20	16	
4) Total Comprehensive Income for the period [Compriing Profit /(Loss)]						
for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)	(1787)	(1156)	(4822)	(4224)	(5735)	
5) Equity Share Capital	1177	1177	1177	1177	1177	
6) Other equity (excluding revaluation reserves)					(48069)	
7) Earning per Share(face value Re. 1/- each) (not annualised)					3 8	
Continuing Operations						
Basic (Rs.)	(1.50)	(0.99)	(4.10)	(3.61)	(4.90)	
Diluted (Rs.)	(1.50)	(0.99)	(4.10)	(3.61)	(4.90)	
Discontinuing Operations					10.00.00	
Basic (Rs.)		22	3-	19	3.5	
Diluted (Rs.)	-		:5	27	155	
Continuing and Disc ontinuing Operations	71.50		44.100			
Basic (Rs.)	(1.50)	(0.99)	(4.10)	(3.61)	(4.90)	
Diluted (Rs.)	(1.50)	(0.99)	(4.10)	(3.61)	(4.90)	
* It includes losses from discontinued operation	(1769)	(1173)	(4832)	(4272)	(5779)	

Notes: 1) The above is an extract of the detailed format of unaudited financial results filed by the company with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015. The full format of the unaudited financial results is available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and also on the Company's website www.dnaindia.com.2) The financial statement has been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS), the provisions of the Companies Act, 2013 (the Act), as applicable and guidelines issued by the Securities and Exchange Board of India (SEBI)

Place: Mumbai Vishal Malhotra Date: February 13, 2020 Directo

Quarter Ended Nine Month ended Quarter Ended Year ended

31/12/2019

(Unaudited)

57.70

0.66

0.66

0.66

0.66

-39.53

501.53

N.A.

0.01

SHUKRA BULLIONS LIMITED

CIN NO.: L67120MH1995PLC284363, WEBSITE: www.shukrabullions.com,

Email: shukrabullions@yahoo.com, Phone No.: 022-23672992, 022-23631867

Statement of standalone Un Audited Financial Results for the Quarter/Nine Month Ended 31st December, 2015

31/12/2019

(Unaudited)

12.76

-3.80

-3.80

-3.80

-3.80

-12.55

501.53

N.A.

-0.08

-0.08

Notes: The above in an extract of the detailed format of Quarterly/Nine Month Ended Financia

Results filed with Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing obligations and other

Disclosure Requirement) Regulation 2015. The Full Format of the Quarter/Nine Month Ended

Regd. Office: 232, PANCHRATNA, OPERA HOUSE, MUMBAI 400004

GMR Infrastructure Limited

Regd. Office: Naman Centre, 7th Floor, Opp. Dena Bank, Plot No. C-31, G Block, Bandra Kuria Complex, Bandra (East), Mumbai, Maharashtra- 400 051 P: +91-22-42028000 F: +91-22-42028004 E: gil.cosecy@gmrgroup.in W: www.gmrgroup.in CIN: L45203MH1996PLC281138

Extract of the Consolidated Unaudited Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2019 under Ind AS Quarter ended SL Particulars 31.12.2019 30.09.2019 31.12.2018 31.12.2019 31.12.2018 31.03.2019 Unaudited Unaudited Unaudited Unaudited Total income from operations 2,018.17 1,957.84 6,206.79 5,609.29 Net profit / (loss) for the period from continuing operations (1,341.53)(260.38) (446.72) (538.78) (985.83) (1,196.49) (before Tax and Exceptional Items) Net profit /(loss) for the period before Tax from continuing (260.38) (446.72) (538.78) (985.83) (1,196.49) (3,553.83) operations (after Exceptional Items) Net profit /(loss) for the period after Tax from continuing (279.18) (457.29) (541.79) (1,071.32) (3,466.41) (1,113.78) operations (after Exceptional items) Net profit /(loss) for the period after Tax from dis-continued (1.56)(1.21) (19.25) (4.04)98.74 110.12 operations Net profit /(loss) for the period after Tax from continuing and (280.74) (458.50) (561.04) (1,075.36) (1,015.04) (3,356.29) dis-continued operations (4+5) Total comprehensive income for the period (comprising profit / (loss) for the period (after tax) and other comprehensive income (252.34) (492.47) (315.81) (886.11) (722.75) (3,182.66)(after tax) Equity share capital 603.59 603.59 603.59 603.59 603.59 603.59 Earnings per share (of ₹ 1/- each) (for continuing and (2.21) (2.06)(5.95)(0.61)(0.90)(1.17)discontinued operations) - Basic & Diluted: Extract of the Standalone Unaudited Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2019 under Ind AS

Nine months ended Year ended Quarter ended SLNo. Particulars 31.12.2019 31.12.2018 30.09.2019 31.12.2018 31.03.2019 Unaudited Unaudited Unaudited Unaudited Unaudited Audited Total income from operations 227.93 266.55 801.97 808.57 (Loss) / Profit before tax and exceptional item (187.32) (185,79) (257.27) (502.72) (455.89) (566.43) (Loss) / Profit before tax after exceptional item (222,65) (230.28)(257.27)(671.67) (455,89) (1,042.39) (Loss) / Profit after tax and exceptional item (219.73) (226.96) (253.27)(661.74) 1451.931 (1,034.31 (3,049.43) (5,349.91) Total Comprehensive income for the period (337.02)(352.30)0.88 (1,067.36) 6 Equity share capital 603.59 603.59 603.59 603.59 603.59 Earnings per share lof ₹ 1/- each) (for continuing and (0.36) $\{0,38\}$ (0.42){1.10} (0.75) (1.72)discontinued operations) - Basic & Oiluted

The above is an extract of the detailed format of quarterly / annual financial results filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements! Regulations, 2015. The full format of the quarterly / Annual Financial results are available on the websites of the stoci

exchange(s) (www.bseindia.com and www.nse-india.com) and on Company's website www.gmrgroup.in. The Company has adopted Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2015 from April 1, 2016 and all the periods presented in above results and other financial information have been prepared in accordance with recognition and measurement principles laid down in the Ind AS and discipses information required to be disclosed in terms of Regulation 13 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with SEBI Circular no. CIR/CFD/FAC/62/2016 dated July 5, 2016.

The unaudited consolidated and standalone financial results of the Company for the guarter and nine months ended December 31, 2019 have been reviewed by the Audit Committee at their meeting held on February 12, 2020 and approved by the Board of Directors in their meeting held on February 13, 2020. For and on behalf of the Board of Directors

Place: New Delhi Grandhi Kiran Kumar Date: February 13, 2020 Managing Director & CEO GMR GROUP - GIL / 150 / PREM ASSOCIATES

टिळकनगर इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन: L15420PN1933PLC133303

कॉर्पोरेंट कार्यालय : ३ रा मजला , औद्योगिक विमा इमारत, चर्चगेट, मुंबई, महाराष्ट्र - ४०० ०२०. **नोंवणीकृत कार्यालय** : पी.ओ. टिळकनगर, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर, महाराष्ट्र - ४१३ ७२०. ई-मेत :investor@tilind.com; वेबसाईट. www.tilind.com, नुरध्वनी : +91 22 22831716/18; फॅक्स : +91 22 22046904

दि. ३१ डिसेंबर, २०१९ रोजी सपलेली तिमाही व नऊमाहीकरिताच्या एकत्रित

				(रु. लाखांत
अ क.	तपशीत	३१. १२. २०१९ रोजी संपलेली लिमाही	३१.१२.२०१९ रोजी संपर्वती नऊमाही	
		अलेखापरीक्षित	अतेखापरीशित	अलेखापरीक्षित
१,	परिचालनात्न एकूण उत्पन्न (अन्य उत्पन्न अंतर्भूत)	४०,१६८.९६	१,१४,१४८.७८	४२,६५७.५३
7.	कालान्धीकरिता निव्बळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक व/वा असामान्य बाबीपूर्व)	(১০.४ <i>६७,६</i>)	(१९,०३२.१३)	(৭,০४६.७७)
₹.	करपूर्व कालावधीकरिता (अपवादात्मक व/वा असामान्य बाबीपश्चात) निव्वळ नफा/(तोटा)	(১০.४६७,६)	(१९,०३२.१३)	(५,०४६.७७)
٧.	करपश्चातकालावधीकरिता (अपवादात्मक व/वा असामान्य बाबीबाबींपश्चात) निव्वळ नफा/(तोटा)	(३,७४५.६३)	(११,०७६,९०)	(४,८९६.७७)
ч.	कालान्धीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालान्धीकरिता (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	(३,७५०.६९)	(११,०९०,७७)	(४,९०१.३०
ξ,	समभाग भांड्यल	१२,५१३.३८	१२,५१३.३८	१२,५१३.३
19.	राखीव (पुनर्म्ल्यांकन राखीव वगळता, गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार)		(४९,२३५.२३)	10
6.	उदपन्न प्रतिशेअर (प्रत्येकी रु. १०/-) (अवार्षिकीकृत)			
	अ) मूलभूत (रु.)	(2,88)	(८.८५)	\$2.5)
	ब) सौम्यीकृत(रु.)	(2,88)	(6.64)	\$2,5)

१. वरील विवरण हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल करण्यात आलेल्या ३१ डिसेंबर, २०१९ रोजी संपलेली तिमाही व नऊमाहीकरिताच्या वित्तीय निष्कर्षांच्या (स्थायी व एकत्रित) विस्तृत प्रारूपाच सारांश आहे. ३९डिसेंबर, २०१९ रोजी संपलेली तिमाद्री व नऊमाद्रीकरिताच्या वित्तीय निष्कर्षांचे (स्थायी व एकत्रित) संपूर्ण प्रारूप कंपनीची वेबसाइट (www.tilind.com) वर तसेच बीएस्ईची वेबसाइट (www.bseindia.com) व एनएसईची वेबसाइट (www.nseindia.com) वरही उपलब्ध आहे. २. सर्व कालावधीकरिताचे वित्तीय निष्कर्ष हे आयएनडी एएस - ३४ : कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद १३३ अंतर्गत विहित अंतरिम वित्तीय नोंदी सहवाच त्याअंतर्गत जारी संलग्न नियम तसेच भारतामध्ये सर्वसाधारणपणे स्वीकारण्यात येत असलेल्या अन्य लेखा धोरणांनुसार तयार करण्यात आलेले आहेत.

३. वरील निष्कर्षाचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले असून संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. १३ फेब्रुवारी, २०२० रोजी पार पडलेल्या सभेत त्यांना मंजूरी देण्यात आली आहे व वैधानिक लेखापरीक्षकांच्या मर्यादित पुनरावलोकनाच्या अधीन सदर निष्कर्ष असतील.

४. स्थायी वित्तीय निष्कर्षांची महत्वाची माहिती खाली दिलेली आहे:

(रु. लाखांत) तपशीत ३१.१२.२०१९ रोजी ३१.१२.२०१९ रोजी ३१.१२.२०१८ रोजी संपलेली तिमाही संपत्तेती नऊमाही संपत्तेती तिमाई अलेखापरीक्षित अतेखापरीक्षात अलेखापरीक्षित परिचालनातून महसूल (जकात कर समाविष्ट) 2, 23, 748,84 २६,०७०,६१ 38,684.06 वजा - जकात कर 23,433.47 **६३,९९७.६**९ 88,344,47 परिचालनातून महसूल (निञ्बळ) 25,732.84 88,747.38 28,623.59 करपूर्व नफा/(तोटा) (३,५७६,५६) (80,008.36 (4,300.73) करपश्चात नफा / (तोटा) (३,५७६,५६) (80,008.36) (4,300.23) एकूण सर्वसमावेशक उत्पन्न /(तोटा) (3,496.68) (80,080,43) (4,304.88)

५. वैधानिक लेखापरीक्षकांनी दि. ३२ डिसेंबर, २०१९ रोजी संपलेली तिमाही व नऊमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांवरील त्यांचे मर पुढीलप्रमाणे सुधास्ति केले आहे: १) भारतीय लेखा मानकांच्या (आयएनडी एएस ३६) बियाड दुरुस्ती या आवश्यकतांनुसार बियाडाचे निर्देश अस्तानाह कंपनीने एका ईएनए प्लान्ट्स ची दुरुस्ती केलेली नाही. २) भारतीय लेखा मानक (आयएनडी एएस १०९) वित्तीय साधनांद्वारे आवश्यकतानुसार स्वकम र ६०७४.०८ लाख इतक्या रकमेच्या कादी पार्टीजना विलेल्या आगाऊ रकमेची मुधारणा केलेली नाही. ३) आयएनडी एएस ३६ द्वारे आवश्यक असल्याने. सुधारणांचे निर्देश असतानाही समूहाने त्यांची संपूर्ण मालकीची उपकंपनी अर्थात प्राम डिस्टिलरी (प्रा.) लि. शी संबंधित रू. १९७५.२५ लाख मूल्याच्य गुड़िबलची सुधारणा केली नाही. ४) प्राग डिस्टिलरी (प्रा.) लि. योनी प्रगतीपथावरील कार्य या शीर्षांतर्गत नमूद असलेल्या बॉटिलिंग युनिटच्या विस्तार प्रकल्पावर रु. ९९५७,९२ लाखोचा भोडवली खर्च केला आहे. सदर प्रकल्प हा अनेक वर्षांपासून कार्यरत नव्हता ज्यासाठी सुधारणांचे निर्देश होते. प्रार डिस्टिलरी (प्रा.) लि. यांनी आयएनडी एएस ३६ संपत्तीची सुधारणा यानुसार सुधारणा हानीकरिता सदर प्रकल्पाची चाचणी केली नाही. ५) प्राग डिस्टिलरी (प्रा.) लि. यांना इन्स्लॉल्व्हन्सी ॲन्ड बॅकरप्ट्सी कोड, २०१६ (कोड) च्या तर्त्वी अंतर्गत कॉर्पोरेट परिसमापन ठराव प्रक्रियेकरिता (सीआयआरपी) राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरणाकडे (एनसीएलटी) निर्देष्ट करण्यात आले आहे व अधिकृत परिसमापकांनी क्विमान स्थितीत प्राग डिस्टिलरी (प्रा.) लि. च्या परिसमापनाची प्रक्रिया सुरू केली. पुढे, प्राग डिस्टिलरी (प्रा.) लि. यांना दि. ३९ डिसेंबर, २०९९ रोजी संपलेली तिमाही व नऊमाद्वीदरम्यान निव्वव तोटा झाला आहे व त्या तारखेनुसार त्यांच्या व्यवसायात लक्षणीयरीत्या घट झाली आहे. या घटकांतून असे दिसून येत आहे की वास्तविक परिस्थितीनुसार, वास्तविक अनिश्चिततीमुळे प्रांग डिस्टिलरी (प्रा.) लि.च्या श्रमतेवर लक्षणीय स्वरूपात शंका उपस्थित होऊ शकते.

मंद्रहराच्या आदेशाह्यारे टिलकनगर इंडस्ट्रीज जिमिटेड करिया

टिकाण: मुंबई दिनांक: १३ केब्रुवारी, १०१०

अध्यक्ष य व्यवस्थापकीय संचालय

द्वीक्षायएन : ००३०५६३

GAMMON INFRASTRUCTURE PROJECT LIMITED Registered Office: Orbit Plaza CHS Ltd., 5th Floor, Plot No. 952/954, New Prabhadevi Road, Prabhadevi, Mumbai - 409025

Website: www.gammoninfra.com: CIN: L45203MH2001PLC131728

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31ST DECEMBER, 2019 (₹ In Lakhs)

Sr. No.	Particulars	STANDALONE			CONSOLIDATED		
		Quarter ended December 31, 2019 (Unaudited)	Quarter ended December 31, 2018 (Unaudited)	Year ended March 31, 2019 (Audited)	Quarter ended December 31, 2019 (Unaudited)	31, 2018	Year ended March 31, 2019 (Audited)
1	Total Income from Operations	2,161.45	830.28	5,887.84	7,936.40	13,158.87	52,675.19
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	1,571.91	(410.13)	347.59	(6,219.53)	(4,765.73)	(24,087.97)
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	1,571.91	(8,010.13)	(7,313.41)	(6,219.53)	(4,765.73)	(26,470.73)
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	1,343.31	(8,035.46)	(7,341.19)	(6,562.05)	(3,283.38)	(20,993.72)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,344.03	(8,035.24)	(7,336.07)	(6,561.42)	(3,283.15)	(20,986.76)
6	Equity Share Capital	18,917.64	18,917.64	18,917.64	18,917.64	18,917.64	18,917.64
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet			67,015.18			16,519.40
8	Earnings Per Share (of ₹ 2/- each) (for continuing and discontinued operations) -						
	1. Basic:	0.14	(0.85)	(0.78)	(0.54)	(0.22)	(1.65
	2. Diluted:	0.14	(0.85)	(0.78)	(0.54)	(0.22)	(1.65)

a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) i.e. www.nseindia.com and www.bseindia.com and the Company's website www.gammoninfra.com

For Gammon Infrastucture Projects Limtied

Chayan Bhattacharjee Whole Time Director DIN:00107640

Place: Mumbai DIN NO. 01188001

Financial Results are available on the Stock Exchanges website (www.bseindia.com) and on the For and on behalf of the Board

Chandrakant Shah Director

(RS. IN LAKH)

364.74

2.22

2.22

1.50

1.50

119.23

501.53

0.00

0.03

0.03

31/12/2018 | 31/03/2019

(Unaudited) (Audited)

165.64

19.35

19.35

19.35

19.35

104.80

501.53

N.A.

0.39

Place: Agartala Date: February 14, 2020

Date: 14.02.2020 epaper.freepressjournal.in

Particulars

Total Income from operations (net)

(before tax and exceptional items)

Net Profit/(Loss) for the period after

Net Profit/(Loss) for the period after tax (after Extraordinary items)

Total Comprehensive Income for the Period (Comprising Profit/(Loss) for

the Period (after tax) and Other

Equity Share Capital

Comprehensive Income (after tax)

Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balance

Sheet of previous accounting year)

Earning Per Share-Basic/Diluted (before extraordinary items) Of Rs.10/- each not annualized)

Earning Per Share-Basic/Diluted (after extraordinary items)

(of Rs. 10/- each not annualized)

Company's website at www.shukrabullions.com.

tax (before Extraordinary items)

Net Profit/(Loss) for the period

Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional items)